

1st September, 2025

To To

Sr. General Manager
Department of Corporate Services

Sr. General Manager
Listing Department

BSE Limited

National Stock Exchange of India Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Exchange Plaza, C-1, Block G

Dalal Street Bandra Kurla Complex

Mumbai - 400001 Bandra (E), Mumbai - 400 051

Scrip Code: 544317 Scrip Symbol: TRANSRAILL

Dear Sir/Madam,

Sub.: Newspaper Advertisement for information relating to e-voting for the ensuing Annual General Meeting ("AGM")

Please find enclosed copies of newspaper advertisements published in Business Standard and Free Press Journal (English Newspaper), and Navshakti (Marathi Newspaper), regarding information related to e-Voting for the 18th Annual General Meeting of the Company to be held on 23rd September 2025.

The copy of the said advertisement is also being made available on the website of the Company at www.transrail.in

Kindly take the same on your record & oblige.

Yours faithfully,

For Transrail Lighting Ltd

Monica Gandhi Company Secretary & Compliance Officer

TRANSRAIL LIGHTING LIMITED

Corporate & Registered Office:



e-TENDER NOTICE - 071 / 2025-26

Following e-Tender offers are invited online from registered contractors / companies etc. are available at our website https://eprocurement.mahagenco.in.

e-Tender No.	RFX No.	Particulars of Work / Supply	Estt. Cost Rs. (In Lakhs)		
TN0525 CHP1	3000060984	BIENNIAL CONTRACT FOR THE WORK OF PADDLE FEEDER OPERATION, CLEARING OF TRACK, GRILLING, CLEANING & ALLIED WORKS, MANUAL UNLOADING OF BOBR WAGON PNEUMATICALLY IN CHP-I.			
TN0532 CHP2 Refloated	3000060912	OPERATION & MAINTENANCE WORK CONTRACT FOR HYDRAULICALLY OPERATED PEDESTAL MOUNTED STONE GRAPPLE MACHINE ON AS AND WHEN REQUIRED BASIS INSTALLEDING H P-II (1X500 MW) TPS KHAPERKHEDA			

Note » Tender cost is Rs. 1,000 /-+ GST.

Chief Engineer (O&M) MSPGCL, TPS Khaperkheda

PICICI Home Finance | Corporate Office: ICICI Home Finance Company Limited ICICI HFC Tower, Andheri - Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059, India Branch Office: 1st Floor, Office No. POZ/147, Harmony Plaza, Opp. SBI, Boisar, Dist- Palghar- 401501 Notice for sale of immovable assets through Private Treat

Notice for sale of immovable assets through Private Treat
Sale Notice for Sale of Immovable Assets through Private Treaty under the Securitisation and Reconstruction of Financial
Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 8(8)r/w Rule 9 (1) of the Security Interest
(Enforcement) Rules, 2002
ICICI Home Finance Company Limited (ICICI HFC) conducted severale-Auctions for the sale of the mortgaged property
mentioned below, however, all such e-Auctions failed. Now, an interested buyer has approached ICICI HFC with an offer to
purchase the said property for an amount of Rs.4,00,000/-. Notice is hereby given to the public in general and in particular to the
Borrower(s) and Guarantor(s) that the below-described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the
Possession of which has been taken by the Authorized Officer of ICICI Home Finance Company Ltd., will be sold on "As is where is",
"As is what is", and "Whatever there is", by way of Private Treaty as per the brief particulars given hereunder;

L	"As is what is", and "Whatever there is", by way of Private Treaty as per the brief particulars given hereunder;								
	Sr. No.	Name of Borrower(s)/ Co Borrowers/ Guarantors/ Legal Heirs. Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Out- standing	Price Earnest Money	Date and Time of Property Inspection	Time of Auction	One Day Before Auction Date	Sarfaesi Stage
L	(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)	(H)	(1)
ı	1.	Vikas Markandey Singh	Flat No 401 4th Floor B	Rs.			September		
L		(Borrower) Markendey R		31,72,	4,00,	08, 2025	15, 2025	12, 2025	Possession
ı		Singh (Co-Borrowers)	New Hill View CHSL	152/-	000/-	11:00 AM	02:00 PM	before	
ı		Lan No.	Sathya Life Styles	August		To	To	04:00 PM	
ı		LHBOV00001353005 &	Manor Highway Palghar	22, 2025	Rs.	03:00 PM	03:00 PM		

LHBOV00001353494 West Thane- 401404 Z2, 2029 40,000/ US.00 FM US.0

BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION

PUBLIC NOTICE

The name of the said Ismail Ibrahim Bhika Patel is shown as the Lessees on the Estate Record of Brihanmumbai Municipal Corporation (BMC) in respect of C. S. No. 69/74 of Parel Sewri Division, Plot No. 124, Scheme No. 31, Suparibaug Estates, area admeasuring 707 sq.yards i.e. 591.14 sq.mtrs. or thereabouts which is described in the Schedule hereunder written.

WHEREAS, the Applicant Adv. Kamlesh Vakharia on behalf of his client Mohammed Mukhtiyar Ahmed Varaya vide letter dtd. 02/08/2018 and correspondence thereon, addressed to Assistant Commissioner (Estates), thereby informed that, his client the said Mohammed Mukhtiyar Ahmed Varaya has acquired the leasehold rights of the subject leasehold property bearing Plot No. 124, Scheme No. 31 of Suparibaug Estate, bearing C. S. No. 69/74 of Parel Sewri Division vide registered Deed of Assignment from the legal heirs of the erstwhile Lessee Ismail Ibrahim Bhika Patel and therefore requested to transfer the lease of the subject in the name of Mohammed Mukhtiyar Ahmed Varaya on Estate Records of BMC in respect of subject plot under reference and submitted documents supporting

AND WHEREAS, C. S. Extract bearing C. S. No. 69/74 of Parel Sewari Division, Plot No. 124, Scheme No. 31 of Suparibaug Estates, admeasuring 707 sq.yards i.e. 591.14 sq.mtrs. issued by Superintendent, Mumbai City Survey and Land Record, wherein it appears that, the name of the said Esmail Ibrahim Bhika Patel is shown as the Lessee and the Trustees for the Improvement of the City of Bombay is shown as the Lessor of the said plot.

AND WHEREAS, Family Tree of the said Lessee Shri. Ismail Ibrahim Bhika Patel, wherein it appears that, the said Shri. Ismail Ibrahim Bhika Patel died intestate on 19/06/1989 and his wife Mrs. Mariyam Ismail Patel predeceased to him on 26/01/1965 leaving behind him 1) Shri. Ibrahim Ismail Patel (son) and 2) Shri. Sadique Ismail Patel (son) as his only surviving legal heirs at the time of his death.

AND WHEREAS, in view of the above, upon demise of the Lessee Shri. Ismail Ibrahim Bhika Patel, his surviving legal heirs 1) Shri. Ibrahim Ismail Patel (son) and 2) Shri. Sadique Ismail Patel (son) are collectively entitled to leasehold rights of the said deceased Lessee in respect of the subject plot under

AND WHEREAS, Power of Attorney dtd. 01/06/2015, wherein the said Shri. Sadigue Ismail Patel, thereby nominated, constituted and appointed his brother Shri. Ibrahim Ismail Patel to be his true and lawful Attorney on the terms and conditions mentioned therein. However, the said Power of Attorney is appears to be not registered with the concerned office of the Joint / Sub Registrar of Assurances within Indian Jurisdiction.

AND WHEREAS, Deed of Assignment dtd. 22/06/2015 read with Deed of Rectification dtd. 28/01/2016 executed by and between 1) Shri. Ibrahim Ismail Patel and 2) Shri. Saidque Ismail Patel through his Constitued Attorney Shri. Ibrahim Ismail Patel, therein collectively referred to as "the Assignors" of the One Part AND Shri. Mohammed Mukhtiyar Ahmed Varaya, therein referred to as "the Assignee" of the Other Part.

AND WHEREAS, by the said Deed of Assignment dtd. 22/06/2015 read with Deed of Rectification dtd. 28/01/2016, in consideration of the sum mentioned therein paid by the Assignee to the said Assignor, the Assignor doth thereby granted, assured, assigned, sold and conveyed un to Assignee their respective leasehold right, title, interest in respect of the subject leasehold property bearing Plot No. 124, Scheme No. 31 of Suparibaug Estate of BMC along-with the structu standing thereon and more particularly described in the schedule thereunder written and on the terms and conditions mentioned therein. The said Deed of Assignment and Deed of Rectification are registered with the office of the Joint Sub Registrar of Assurances, Mumbai City-1 under Sr. No. BBE-1/7286 of 2015 and BBE-1/795 of 2016 respectively.

AND WHEREAS, in view of the above, registered Deed of Assignment dtd. 22/06/2015 read with registered Deed of Rectification dtd. 28/01/2016, the said Shri. Mohammed Mukhtiyar Ahmed Varaya is **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that (1) Mr. Omprakah Hiralal Vyas (since ceased) and (2) Mrs. Bharti O Vyas(sind deceased), Member of the Shankar arshan Co operative Housing Society Ltd were holding shop No.1 on the ground floor in the building known as Shankar Darshan , Evershine Nagar, Malad West Mumbai-64. Members of shop No.1, died ntestate on 27/07/2024, and 26/06/2020 respectively and without making any nomination.

The Legal heirs i.e (1) Mr. Mukuno Omprakah Vyas (Son) (2) Mrs. Aarti Rajesh Nandikolmath alias Smt. Aarti Omprakash Vyas (Married Daughter) having Address at behind Movietime cinema, Evershine Nagar; Link Road, Malad West, Mumbai 400064 has

applied to the society about the Transfe of the said shares of Shop No.1. The ciety hereby invites claims or objection from the heir or heirs or other

claimants / objector or objectors to the ransfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of (14) days from the publication of this otice with copies of such documents an other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares & interest of the deceased member in the capital/ property of the society is hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the secretary / Chairman of

Shankar Darshan CHS or the under signed at his office at Advocate Ravish Ajay Mishra having office at 104, A Wing, WestEnd Apartment, Chincholi Bunder, Malad West, Mumbai-64 within 14 (fourteen) days from the date hereof failing which, all the claims shall be considered as waived /or abandoned

Place: Yours Truly Mumbai Sd/ Date: Ravish Ajay Mishra Advocate High Court

Shankar Darshan CHS Ltd.

Mumbai For and on Behalf of

entitled to the leasehold rights of the said 1) Shri. Ibrahim Ismail Patel and 2) Shri. Sadique Ismail Patel in respect of the subject plot under reference.

AND WHEREAS, on the Application being made by the Applicant Adv. Kamlesh Vakharia on behalf of his client Mukhtiyar Ahmed Varaya, the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) now intends to FIRSTLY, to delete the name of the said deceased Lessee Shri. Ismail Ibrahim Bhika Patel and transfer his leasehold rights in the names of his suriving legal heirs 1) Shri. Ibrahim Ismail Patel and 2) Shri. Saidque Ismail Patel; AND THEREAFTER, to delete the names of the said 1) Shri. Ibrahim Ismail Patel and 2) Shri. Saidque Ismail Patel and transfer their respective undivided shares in the name of Shri Mohammed Mukhtiyar Ahmed Varaya on the strength of the said registered Deed of Assignment dtd. 22/06/2015 read with registered Deed of Rectification dtd. 28/01/2016; AND THEREFORE, the lease of the subject plot finally to be vested in the name of Shri. Mohammed Mukhtiyar Ahmed Varaya, as the Lessee, in respect of the subject leasehoJd property bearing Plot No. 124, Scheme No. 31 of Suparibaug Estates, on the Estate Record of BMC.

Any person or persons having any claim in the aforesaid property or having any objection for FIRSTLY, to delete the name of the said deceased Lessee Shri. Ismail Ibrahim Bhika Patel and transfer his leasehold rights in the names of his suriving legal heirs 1) Shri. Ibrahim Ismail Patel and 2) Shri. Saidque Ismail Patel; AND THEREAFTER, to delete the names of the said 1) Shri. Ibrahim Ismail Patel and 2) Shri, Saidque Ismail Patel and transfer their respective undivided shares in the name of Shri. Mohammed Mukhtiyar Ahmed Varaya on the strength of the said registered Deed of Assignment dtd. 22/06/2015 read with registered Deed of Rectification dtd. 28/01/2016; AND THEREFORE, the lease of the subject plot finally to be vested in the name of Shri Mohammed Mukhtiyar Ahmed Varaya, as the Lessee, in respect of the subject leasehold property bearing Plot No. 124, Scheme No. 31 of Suparibaug Estates on the Estate Record of BMC, may lodge claim/objections along-with relevant documents within 14 days from the date of publication thereof in the office of the Law Officer, Brihanmumbai Munir-inal Corporation (BMC) whose office is situated at Legal Department, Municipal Corporation Head Office, Third Floor, Hall No. 311, Mahapalika Marg, Fort, Mumbai-400001.

If no claim or objection is made as required hereinabove, Corporation will FIRSTLY, to delete the name of the said deceased Lessee Shri. Ismail Ibrahim Bhika Patel and transfer his leasehold rights in the names of his suriving legal heirs 1) Shri. Ibrahim Ismail Patel and 2) Shri. Saidque Ismail Patel; AND THEREAFTER, to delete the names of the said 1) Shri. Ibrahim Ismail Patel and 2) Shri. Saidque Ismail Patel and transfer their respective undivided shares in the name of Shri. Mohammed Mukhtiyar Ahmed Varaya on the strength of the said registered Deed of Assignment dtd. 22/06/2015 read with registered Deed of Rectification dtd. 28/01/2016; AND THEREFORE, the lease of the subject plot finally to be vested in the name of Shri. Mohammed Mukhtiyar Ahmed Varaya, as the Lessee, in respect of the subject leasehold property bearing Plot No. 124, Scheme No. 31 of Suparibaug Estates, on the Estate Record of BMC, without any reference or regards to any such purported claim or interest which shall be deemed to have been waived for all intents and purpose and not binding on Corporation.

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:-

All that pieces or parcels of leasehold land bearing of Plot No. 124, Scheme No. 31 of Suparibaug Estates, C. S. No. 69/74 of Parel Sewri Division, in the Registration District and Sub-District of Mumbai City and Mumbai Suburban, containing by area admeasuring 707 sq.yards i.e. 591.14 sq.mtrs. or thereabouts and bounded as follows:-

On or towards the East by : Service Passage On or towards the West by : 20 Feet Road On or towards the South by : Suparibaug Road (Dr. B. R. Ambedkar

On or towards the North by : Plot No. 123

Dated this 26th day of Aug., 2025

Sd/-(Adv. Komal R. Punjabi) Advocate & Law Officer For Brihanmumbai Municipal Corporation

Road)

PRO/1428/ADV/2025-26

APPENDIX IV-A

Sale Notice for sale of Immovable Property

E-Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Property mortgaged to Sammaan Capital Living Higher Security Living Finance Left (CIN). Guarantor(s) that the below described Immovable Property mortgaged to Sammaan Capital Limited (formerly known as Indiabulls Housing Finance Ltd.) [CIN: L65922DL2005PLC136029] ("Secured Creditor"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on was is where is", "as is what is" and "whatever there is" basis on 30.9.2025 from 05.00 P.M. to 06.00 P.M., for recovery of Rs. 14,19,984/- (Rupees Fourteen Lakh Nineteen Thousand Nine Hundred Eighty Four only) pending towards Loan Account No. HHLKAL00323647, by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest till 25.08.2025 with applicable future interest in terms of the Loan Agreement and other related loan document(s) w.e.f. 26.08.2025 along with legal expenses and other charges due to the Secured Creditor for along with legal expenses and other charges due to the Secured Creditor fror SURENDRAS BAOKAR and SIDDHI SURENDRA BAOKAR.

The Reserve Price of the Immovable Property will be Rs. 10,50,000/- (Rupees Ten Lakh Fifty Thousand only) and the Earnest Money Deposit ("EMD") will be Rs. 1,05,000/- (Rupees One Lakh Five Thousand only) i.e. equivalent to 10% of the

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

pidding, log on to www.auctionfocus.in.

FLAT NO. 101, 1ST FLOOR, SIGNATURE AQUA, E - WING, SURVEY NO. 43/3A VILLAGE LADIVALI, KARJAT, RAIGAD, MAHARASHTRA - 410201. For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided on the volutional delimits and committees of sales, please feel to the limit provided on the website of the Secured Creditor i.e. www.sammaancapital.com; Contact No : 0124 5910910, +91 7065451024; E-mail id : auctionhelpline@sammaancapital.com. Fo

AUTHORISED OFFICER Date: 25.08.2025

Place: RAIGAD (Formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LTD.)

TR/NSR/IL TRANSRAIL LIGHTING LIMITED

Corporate & Registered Office: 501, A.B.C.E Fortune 2000. Block-G, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai – 400051. Tel. +91-22-6197-9600 | Email ID: cs@transraillighting.com | Website: www.transrail.in | CIN: L31506MH2008PLC179012

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting ("AGM") of Members of the Company will be held on Tuesday, 23rd September, 2025 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice convening the AGM, in compliance with the relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India ('SEBI') from time to time and the provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") The Company has sent the Notice of AGM, along with the link to access the Annual Report for FY 2024-25, on August 29, 2025 through electronic mode (i.e. e-mail), to those Members whose e-mail addresses were registered with the Depository Participants ("DPs"), the Company and MUFG Intime India Private Limited, the Company's Registrar and Share Transfer Agent ('RTA"). A letter providing the web link of the Notice of AGM, along with the Annual Report, has also been sent to those Members whose email addresses are not registered with the DPs, Company and RTA. The Annual Report and the Notice of AGM which include e-Voting instructions are also available on the website of the Company at <u>www.transrail.in</u>, BSE Limited (www.bseindia.com), the National Stock Exchange of India Limited (<u>www.nseindia.com</u>) and, on the e-voting website of Central Depository Services Limited (CDSL) at <u>www.evotingindia.com</u>

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide the Members with the facility to cast their votes electronically through remote e-voting prior to the AGM and e-Voting at the AGM, using e-Voting system of CDSL in respect of all the business to be transacted at the AGM. The procedure to cast vote using e-Voting system of CDSL has been described in the Notice of Annual General Meeting.

The remote e-voting period commences at 09.00 a.m. (IST) on Friday, September 19, 2025 and ends at 5:00 p.m. (IST) on Monday, September 22, 2025. During this period, Members of the Company, who hold shares of the Company (either in physical form or in dematerialized form) as on Tuesday September 16, 2025 ("Cut-off date"), may cast their vote electronically on the business set forth in the Notice. The remote e-Voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company, as on the Cut-Off date i.e. Tuesday, September 16, 2025. Any person who acquires the share(s) of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the Notice of AGM and holds the share(s) as on the Cut-off date, may follow the instructions given in the Notice of AGM to cast their vote and attend the

The Members who have cast their vote by remote e-Voting prior to AGM, may also attend the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again at the AGM. Members who are present at the AGM through VC/OAVM facility and have not already cast their votes on the resolutions via remote e-Voting shall be eligible to vote through e-Voting system during the AGM.

Mr. Mitesh Shah, Partner (Membership no. F10070) Partner of M/s. Mitesh Shah & Co., (Company Secretaries) have been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-Voting process (remote e-Voting before the AGM and e-Voting at the AGM) in a fair and transparent manner.

It is clarified that for permanent registration of e-mail addresses, Members are requested to register the e-mail address with their concerned DPs in respect of shares held in demat form and in respect of shares held in physical form please visit https://web.in.mpms.mufg.com/KYCdownloads.html to know more about the registration process. In case of any query, a member may send an e-mail to RTA at rnt.heldesk@in.mpms.mufg.com

All grievances connected with the facility for voting by electronic means and participation in the AGM through VC may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911.

> By order of the Board For Transrail Lighting Limited

Place: Mumbai

Monica Gandhi Date: August 29, 2025 Company Secretary & Compliance Officer

FUTURE MARKET NETWORKS LIMITED

Corporate Identification Number (CIN): L45400MH2008PLC179914 Registered Office: Knowledge House, Shyam Nagar,

Off. Jogeshwari - Vikhroli Link Road, Jogeshwari East, Mumbai - 400060 Tel: 91-7498185713 Email: info.fmnl@futuregroup.in, Website: www.fmn.co.in

NOTICE OF 17[™] ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 17th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company is scheduled to be held on **Thursday, September 25, 2025 at 2:30 p.m. IST** through Video Conferencing ("VC") / Other Audio Video Means ("OAVM") to transact the business as set forth in the Notice convening the said AGM in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder and the provisions of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circulars issued in this regard and latest being General Circular No. 09/2024 dated September 19 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter referred to as "MCA" Circulars") and Circular No. SEB/HO/CFD/ CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated Octobe 03, 2024 read with Master Circular No. SEB/HO/CFD/CFD-PoD-2/CIR/P/0155 dated November 11, 2024 respectively issued by SEBI (hereinafter referred to as "SEB Circulars") along with other applicable Circulars issued in this regard by the MCA and SEB o transact the business that will be set forth in the Notice of the AGM.

compliance with the above circulars, electronic copies of the notice of AGM will be se o all the members whose email addresses are registered with Company/ Depositor Participant(s). Shareholders holding their shares in dematerialized mode, are requested to register their email address and mobile numbers with their relevant depository through eir depository participant(s). Members holding their shares in physical mode, are requested to register their email address and mobile numbers with Company's Share ransfer Agent, Link In time India Private Limited at rnt.helpdesk@in.mpms.mufg.com accordance with Regulation 36(1) (b) of the SEBI (Listing Obligations & Disclosur

Requirements) Regulations, 2015, a letter providing a web-link for accessing the Annua Report will be sent to those members who have not registered their Email-ids. The Annual Report along with the Notice of AGM will also be available on the Company'

website at www.fmn.co.in, websites of stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and www.nseindia.com and www.nseindia.com and www.evoting.nsdl.com. Members will have opportunity to cast their vote remotely on the business as set forth i Notice of AGM through electronic voting system. The Manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses will be provided in the Notice of AGM. The details will also be made available on the website of the Company. Members are requested to visi

www.fmn.co.in to obtain such details. The Notice of AGM will be sent to the members of the Company in accordance with the applicable laws at their email addresses in due course

> For Future Market Networks Limited Sd/ Anil Cherian

Head - Legal and Company Secretary Date : August 29, 2025

EGASUS ASSETS RECONSTRUCTION PRIVATE LIMITED 55-56,5th Floor Free Press House Nariman Point, Mumbai -400021 Tel: -022-61884700 ail: sys@pegasus-arc.com URL: www.pegasus-arc. **PUBLIC NOTICE FOR SALE BY E-AUCTION**

Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with Rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 Notice is hereby given to the public in general and in particular to the below mentioned Borrower

Co-Borrower(s) and Mortgagor(s) that the below described secured assets being immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, Pegasus Assets Reconstruction Private Limited acting in its capacity as Trustee of Pegasus Group Thirty Nine Trust 1 (Pegasus), having beer assigned the debts of the below mentioned Borrower along with underlying securities interest by Ratnakar Bank limited (RBL Bank Ltd.) vide Assignment Agreement dated 31/03/2021 under the provisions of the SARFAESI Act, 2002, are being sold under the provisions of SARFAESI Act and Rules thereunder on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis along with all its known and unknown liabilities on 16/09/2025. The Authorized Officer of Pegasus has taken physical possession of the below described secure

ssets being immovable properties on 17/01/2025 under the provisions of the SARFAESI Act and

The details of Auction are as follows: a) M/s. Technosoft (Partnership firm/ Borrower)
b) Mr. Hiten Champaklal Modh (Partner)
c) Mr. Mahesh Ramesh Thale (Partner)
d) Mrs. Shraddha Mahesh Thale (Co-Borrower) Borrower(s), Co-Borrower(s) and Rs. 1,33,07,125.25/- (Rupees One Crore Thirty Three Lakhs Seve Outstanding Dues for which the secured Thousand One Hundred Twenty Five and Paise Twenty Five Only) as on 10/09/2021 plus interest at the contractual rate and costs, charges and expenses thereon w.e.f. 11/09/2021 till the date of payment and assets are being sold

on 13/06/2025 plus interest at the contractual rate and costs, charge Details of Secured Asset being Immovable Property

Place: Mumbai

and expenses thereon till the date of payment and realization) 1) Flat No. 104, 1st Floor, in the building known as 'Devta Co-operation Housing Society Ltd' corresponding to five fully paid up shares of the said society bearing no. 191 to 195, area adm. 219 sq. ft carpet constructed in the year 1982 without lift, on Plot of Land bearing Cadastral Survey No. 64-B and CTS No. 112, 112/1 to 112/6, 113, 113/1 to 113,114,115,116 and 117 of Village-Gundavali, Taluka-Andheri, Dist-Bombay, assessed to and within the boundary of K/E Ward of the Municipal Corporation of Mumbai.

realization. (Rs. 2,31,18,992.08 (Rupees Two Crores Thirty One Lakhs Eighteen Thousand Nine Hundred Ninety Two and Eight Paise Only) as

2) Flat No. 105, 1st Floor, in the building known as 'Devta Co-operative Housing Society Ltd' corresponding to five fully paid up shares of the said society bearing no. 196 to 200, area adm. 169 sq. ft carpet constructed in the year 1982 without lift, on Plot of Land bearing Cadastral Survey No. 64-B and CTS No. 112, 112/1 to 112/6, 113, 113/1 to 113,114,115,116 and 117 of Village-Gundavali, Taluka-Andheri, Dist-Bombay, assessed to and within the boundary of K/E Ward of the

Municipal Corporation of Mumbai. Security ID - 400020685343 Asset ID - 200020640585 Rs. 1,02,14,000/

CERSAI ID Reserve Price below which the Secured (Rupees One Crore Two Lakhs Fourteen Thousand Only) Asset will not be sold (in Rs.): (Rupees Ten Lakhs Twenty One Thousand Four Hundred Only) Deposit (EMD) Claims, if any, which nave been put forwa Property Tax of Approx of Rs.1.85 lakhs till may, 2025 against the property and any other dues known to Secured 09/09/2025 between 3.00 pm to 05.00 pm. Property: Mr. Siddhesh Pawar- 9029687504 Mr. Vishal Kapse- 7875456757 Last date for submission of Bid E-Auction/Bidding through website (https://sarfaesi.auctio tiger.net) on 16/09/2025 from 11.00 am to 12.00 noon Time and Venue of Bid Opening:

Borrowers/Mortgagors under Rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. For the detailed terms and conditions of the sale, please refer to Secured Creditor's website i. http://www.pegasus-arc.com/assets-to-auction.html or website https://sarfaesi.auctiontiger.ne or contact service provider E Procurement Technologies Ltd. Auction Tiger Bidder Support Nos Mo.: +91 9265562821 & 9374519754, Email: ramprasad@auctiontiger.net, Mr. Ramprasad Mobile No. +91 8000023297, email: support@auctiontiger.net before submitting any bid

This publication is also a fifteen (15) days' notice to the aforementioned Borrowers/C

Pegasus Assets Reconstruction Pvt. Ltd. Place: MUMBAI (Trustee of Pegasus Group Thirty Nine Trust 1)

Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168):- 6th Floor **OSB** State Bank of India "The International",16, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400 020. Phone: 022 - 22053163 / 22053164 / 22053165, E-mail: sbi.05168@sbi.co.in

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", As is What is" and Whatever there is" basis on 30.09.2025 in between 10.00 am to 04.00 pm for the recovery of respective amount, due to the State Bank of India cured Creditor) from the respective Borrower(s) and the Guarantor(s) as specified here under

SR NO.	Name of Borrowers	Total dues for recovery	Description of the immovable properties	Reserve Price (in Rs.)	Earnest Money Deposit (EMD) (in Rs.)	Date & Time for inspection of the property
1	Mr. Hasnain Mohamedali Suchedina	Rs. 2,30,04,312/-(Rupees Two Crore Thirty Lakh Four Thousand Three Hundred and Twelve only) as on 16.11.2023 with further interest incidental expenses, and costs etc. thereon. Demand notice dated 16.11.2023	Property ID- SBIN200031427425 Flat no. 802, 8th floor admeasuring Carpet area 780 sq. ft. in building known as "Aryaman Tanish", being constructed on zone no. 47/231, CTS no. 678, 84-A, Andheri West, Village-Ambivali, Bharda Wadi, Tal-Andheri, Mumbai-400 058, owned by Mr. Husnain Suchedina. Possession: Physical	Rs. 2,61,00,000/- (Two Crores and Sixty-One Lakhs Only)	Rs .26,10,000/- (Twenty Six Lakhs and Ten Thousand Only)	20.09.2025 From 11.00 am to 01.30 pm
2	Mr. Ambar Popat Shete	Rs. 28,65,284/-(Rupees Twenty-Eight Lakh Sixty-Five Thousand Two Hundred and Eighty-Four Only) as on 28.07.2023 with further interest incidental expenses, and costs etc. thereon. Demand notice dated 31.07.2023	Property ID: SBIN200054903666 Apartment No. 301 having RERA Carpet Area of 15.79 sq. mtrs. i.e. 170 Square Feet, Type Studio on 3rd Floor, in the Building No. 2 known as "Sethia Aashray" situated at Gokul Nagar, Akurli Road, Lokhandwala, Kandivali (East), Mumbai-400101 owned by Mr. Ambar Popat Shete, Possession: Physical	Rs. 34,00,000/- (Rupee Thirty Four Lakhs Only)	Rs.3,40,000/- (Three Lakhs and Forty Thousand Only)	19.09.2025 From 3.00 pm to 05.00 pm
3	Mr. Ramdav Nair	Rs.2,26,76,683/-(Rupees Two Crores Twenty Six lacs Seventy Six thousand Six Hundred Eighty Three only) as on 25.09.2023 with further interest incidental expenses, and costs etc. thereon. Demand notice dated 25.09.2023	Property ID: SBIN200033652467 Flat No. 301 admeasuring 972.27 sq.ft. Carpet area equivalent to 90.36 sq.mtrs. Carpet area on 3rd floor in the building known as "Parinee Adney-1" situated at Navagaon, L.M. Road, Dahisar West, Mumbai- 400068 constructed on all the piece or parcel of land bearing CTS No. 675/12 (pt),869, 870(pt), 871,872, 876 (pt), 878, 1062 (pt) of Village Eksar, Taluka Borivali, Mumbai Suburban District, Pin Code – 400068 Possession: Physical	Rs. 2,46,00,000/- (Two Crores and Forty-Six Lakhs Only)	Rs.24,60,000/- (Twenty-Four Lakhs and Sixty Thousand Only)	20.09.2025 From 3.00 pm to 4.30 pm

The e-auction will be conducted through Bank's e-Auction service provider M/s PSB Alliance Private Limited at their web portal https://baanknet.com

The interested bidders shall ensure that they get themselves registered on the e-auction website and deposit earnest money in the virtual wallet created by service provider as per guidelines provided on https://baanknet.com. The interested bidders who require assistance in creating Login ID & Password, uploading data, submitting Bid documents, Training/Demonstration, Terms & conditions on online Inter-se Bidding etc., may visit the website https://baanknet.com. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in State Bank of India the Secured Creditor Website www.sbi.co.in . https://bank.sbi

https://sbi.co.in/web/sbi-in-the-news/auction-notices/sarfaesi-and-others and https://baanknet.com Statutory Notice under Rule 8(6) of the SARFAESI Act: This is also a notice to the Borrower/Guarantor of the above loan under Rule 8(6) of the SARFAESI Act 2002 about holding of Auction for the sale of secured assets on above mentioned date.

Enquiry: Shri. Rambhau Taktewale, Authorised Officer, Mobile No.9561064635, Mrs. Amrita Shinde, City Case Officer, Mobile No.9869266499

Date : 30.08.2025 Place: Mumbai

AUTHORISED OFFICER, STATE BANK OF INDIA



रद्द करण्याची सूचना निविदा सूचना क्र.:/२५-२६/१९५, तारीख: २२/०८/२०२५. डिओपी: १९/०९/२०२५ ही निविदा चुकीची असल्याने रद्द करण्यात आली आहे. 0548

गाईक करा 📑 facebook.com/Wes

शुद्धिपत्रक दिनांक 27/08/2025 रोजी नवशक्ती वर्तमानपत्रा मध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहीर नोटीसीमध्ये श्री. दयानंद् वामन पाटील व इतर े तसेच मेसर्स पलोराईस डेव्हलर्पस प्रा लि यांच्या तर्फे नोटीशी मध्ये प्रसिद्ध झालेले सर्व नंबर आणि हिस्सा नंबर नजर चुकीने टाकण्या आले होते. तर आताचे बरोबर सर्व नंबर हे सर्व नं. 117 हिस्सा नं. 2 क्षेत्र 0-14-40 हे आर आकार 0-25 रु. पैसे, सर्वे नं. 117 हिस्सा नं. क्षेत्र 0-12-60 चौ. मी. आकार 0-21 रु. पैसे, असे वाचण्यात यावेत.

ॲड. विजयकुमार तु. पोटे रा. बी/303, बालाजी कुंज सोसायटी, शर्न मंदिराजवळ, रमेदी, वसई (प.), तालुका वसई, जिल्हा पालघर

दुरुस्तीची कामे **अन्. क्र. १. कामाचे नाव :** परळ वर्कशॉपमध्ये विविध ठिकाणी स्ट्रक्चरल स्टील, रूफ शीटिंग कॅट वॉक, लूव्हर इत्यादींची दुरुस्ती. अंदाजे खर्च: रू. २,२०,०६,६५८.४७/-, निविदा फॉर्मची किंमत (रू.): शून्य; ईएमडी: रू.२,६०,०००/-, पूर्तता कालावधी: १२ महिने; समाप्ती दिनांक: ०९.०९.२०२५; या निविदेसाठी फक्त त्या कंपन्यांचा विचार केला जाईल, ज्या त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक क्षमतेने निविदा अटी पूर्ण करतात. वरील ई-निविदा सादर करण्याची वेळ आणि तारीख संबंधित समाप्ती तारखांना १७.०० तासांपर्यंत असेल. ई-निविदाची संपूर्ण माहिती अधिकृत रेल्वे वेबसाइट :http//<u>www.ireps.gov.in</u> वर उपलब्ध खुल्या निविदा सूचना क्र. :-

१. पीआर-ईएन-२२-२३-६३१ए

ad UTS App for Tickets 410

(कर्ज खाते क्र.) एल९००१०६०१३१२

चौधरी (सह-कर्जदार), पूनाराम मूलाराम (सह-कर्जदार)

दिनांक : २९/०८/२०२५

क्ष्मी सुपर मार्केट (कर्जदार), श्रीम. शांत

एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड माहितीची सूचना

वाली वर्णन केलेल्या कर्जदार आणि सह-कर्जदारांना, **सरफेसी ॲक्ट**, २००२ अंतर्गत लिलाव प्रक्रियेमार्फत **एयु स्मॉल हायनान्स बँक लि. (एक शेड्युल्ड कमर्शिअल बँक) क**डून विकल्या गेलेल्या गहाण मिळकतीमधून (खालील कोष्टकात वर्णन केलोली) त्यांच्या जंगम मात्मना बाहेर काढून येण्याकारिता सांगण्यात येत आहे, अन्यथा त्यांच्या स्वतःच्या खवनि जंगम मालमत्ता कोणत्याही भाड्याच्या जागी स्थलांतरीत केल्या जातील आणि १५ दिवसांत जर त्या काढून येतल्या नाहीत तर सामान हत्वताना कोणतीही नुकसानी झाली तर त्यासाठी सुध्दा तेच जबाबदार असतील. इतर चौकशीकरिता संपर्क साधावा: श्री. जिल सामने = ४४२२८६४१६४ किंता नजीकन्या पाखेत संपर्क साधाता कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-व

र्जदार/ व	गहाण मिळकतीचे तपशील
२१०७४०, ती पुनाराम चौधरी	मिळकत स्थित येथे शॉप क्र. ०३, तळमजला, ॲब्रांसिया-६, इमारत बी, अनु क्र. ४०३/१, (४०३/१भाग), ४०३/१/बी, (४०३/१भाग), माहीम, ता. जि. पालघर, महाराष्ट्र ४०१४०४. मोजमापित ३१९.७९ ची.फूट.
	गाधिकत अधिकारी

एयु स्मॉल फायनान्स ह	ाँक लिमिटेड

मध्य रेलवे

ई-लिलावाची सचना मुंबई विभाग, मध्य रेल्वे ई-लिलाव लिझिंग मॉड्युल मार्फत www.ireps.gov.in वर खालील नमूद मत्तेच्या भाडेपट्टेवर देण्यासाठी **ई-लिलाव आमंत्रित केला आहे. इच्छुक बोलीदारांनी ई-लिलाव** लिझिंग मॉड्युल मध्ये नोंदणीकृत करून घेणे आणि ई-लिलावापूर्वी सर्व आवश्यक दस्तावेज अपलोड करणे आवश्यक आहे. पुढील तपशीलाकरिता इच्छुक बोलीदारांनी खालील नमूद केलेल्या ई-लिलावाच्या तपशीलाची माहिती घेण्यासाठी वेबसाईट www.ireps.gov.in ला भेट देण्याची विनंती आहे.

अ. क्र.	वर्ग	उप-वर्ग	लिलाव सुरू
		आरडीएन-डिजिटल आणि नॉन-डिजिटल	१०.०९.२०२५
٤.	जाहिराती	मोबाइल मालमत्ता	08.09.2024
		ओओएच	११.०९.२०२५
٦.	पे आणि पार्किंग	पार्किंग - मिश्र	0२.0९.२०२५
₹.	पार्सल	एफएसएलआर, एलटीआरएसएलआर	०५.०९.२०२५, ०६.०९.२०२
٧.	केटरिंग	भायखळा पूर्वेकडील रेल्वे कोच रेस्टॉरंट	०१.०९.२०२५,
ч.	इतर एनएफआर/ एनआवएनएफआरआवएस	लोणावळा स्टेशनवर आरामदायी मसाज खुर्चीची स्थापना आणि ऑपरेशन	04.08.2024
		सीएसएमटी -एमएओ सीएसएमटी वंदे भारत ट्रेन २२२२९/२२२३० च्या हेड रेस्ट (सीसी कोच) वरील जाहिरात	٥८.٥٩.२०२५
		केवायएन ते कसारा सेवशन, केवायएन ते कर्जत-खोपोली सेवशन, ट्रान्स हार्बर आणि बीएसयू लाईन), सीएसएमटी ते कल्याण सेवशनवरील उपनगरीय गाड्यांमध्ये उपभोग्य आणि अ-उपभोग्य वस्तुंची विक्री	०५.०९.२०२५
		प्रमोशनल कियोस्क	02.08.2024

स्पष्टीकरण इ. काही असल्यास फक्त वेबसाईटवर अपलोड केले जाईल. बोलीदारांनी स्वत: अपडेट रहाण्यासाठी नियमितपणे वेबसाईटला भेट देणे.

कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेड, आयसीआयसीआय एचएफसी PICICI Home Finance | टॉबर, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई ४०००५९, भारत शाखा कार्यालयः १ला मजला, कार्यालय क्र. पीओ०२/१४७, हार्मनी प्लाझा, एसबीआयच्या समोर, बोईसर, जि.-पालघर- ४०१५०१

खाजगी कराराद्वारे स्थावर मत्तेच्या विक्रीकरिता सूचना सिक्युरिटायबेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्सिंग्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्सेमेंट) रूल्स, २००२ चे नियम ८(८) सहवाचता नियम ९(१) च्या अन्वयं खाजगी कराराद्वारे स्थावर मत्तेच्या विक्रीकारता विक्री सुचना आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि.(आयसीआय एचएफसी) यांनी खालील गहाण मिळकतीच्या विक्रीकरीता अनेक ई-लिलाव घेतले, तरी ते सर्व ई-लिलाव अयशस्वी झाले. आता,

एक इच्छुक खरेदीदाराने आवसीआयसीआय एचएफसीला रू. ४,००,०००/ – या रक्कमेकरिता सदर मिळकत खरेदी करण्याच्या प्रस्तावासह संपर्क केला आहे. सर्वसामान्य जनता आणि विशेषत: कर्जदार आणि हमीदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की खालील वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोंकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा कब्जा आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लि.च्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वाने खाजगी कराराने संक्षिप्त तपशीलानुसार विकण्यात येणार आहे.

अ. क्र.	कजेदार/सह-कजेदार/ हमीदार/ कायदेशीर वारसदारांचे नावे/कर्ज खाते क्र.	तारण मत्तेचा तपशील सह काही असल्यास ज्ञात भार	थकीत स्क्कम	राखीव किमत इसारा अनामत रक्कम	मिळकतीच्या निरीक्षणाची तारीख आणि वेळ	लिलावाची तारीख व वेळ	लिलावाच्या तारखेच्या आधीच दिवस	सरफेसी टप्पा
(y)	(बी)	(सी)	(डी)	(ई)	(एफ)	(जी)	(एच)	(आय)
٧.	विकास मार्कंडेय सिंग (कर्जदार)	फ्लॅट क्र. ४०१, ४ था मजला, बी	₹.	₹.	सप्टेंबर ०८,	सप्टेंबर १५,	सप्टेंबर १२,	प्रत्यक्ष
	मार्कंडेय आर सिंग (सह-कर्जदार)	विंग, इमारत क्र. १३, न्यु हिल व्ह्यु	३१,७२,१५२/-	8,00,000/-	२०२५ स.	२०२५	२०२५	कब्जा
	लॅन क्र. एलएचबीओव्ही००००१३५३००५	सीएचएसएल, सथ्या लाईफ	ऑगस्ट २२,	₹, ४०,०००/-	११:०० वा. ते	दु. ०२:०० वा.	दु. ०४:००	
	आणि एलएचबीओव्ही००००१३५३४९४	स्टाईल्स मनोर, हायवे पालघर	२०२५	4. 80,000/-	दु. ०३:०० वा.	ते	वा. पूर्वी	
		पश्चिम, ठाणे ४०१४०४.				दु. ०३:०० वा.		

होम फायनान्स कंपनी लिमिटेडकडे, या मजकूराच्या वरील भागात वरील नमूद शाखा कार्यालय पते येथे इसारा अनामत तकम (इअर) चा आरटीजीएस/डिमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई मध्ये उद्घेखित) सप्टेंबर १२, २०२५ किंवा पूर्वी द्. ०४.०० पूर्वी सादर करणे आवश्यक आहे. तसेच संभाव्य बोलीदारांनी या मजकूराच्या वरील भागात वरील नमूद शाखा कार्यालय पत्ते येथे आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनी लिमिटेडकहे क्षप्टेंबर १२, २०२५ किंवा पर्वी सं. ०५,०० पर्वी नोंदणी प्रपत्र आणि बोली अटी आणि शतींची एक सही केलेली प्रत सादर करावची आहे. इसारा अनामत रकमेचा डिमांड डाफ्ट (डीडी) वरील नमद ऑफिस पत्त

सप्टबर १२, २०२५ किया पूर्व स. ०५,०० चूवा नादणा प्रपत्र आण बाला अटा आण शताबा एक सहा कलला प्रत सादर करावचा आह. इसारा अनामत रकमचा हिमाइ ड्रास्ट (इाडा) वराल नमूद आफस पत्र येथे वे "आवासीआसमाआ होमा प्रवासना कंपनी हिमोइट-हिलावा" व्या ना वेशन्ताहंड कुमरे शिक्षण्य असणे आवश्यक आहे. सामान्य वनतेला विनंती केली आहे की, त्यांनी वर नमूद केलेल्या इच्छुक खरेदीदाराने केलेल्या प्रस्ताव रक्कमेश्वा जास्त बोली सादर करावी. यद्वारे सूचित केले जाते की जर आवसीआयसीआय एचएफसीकडून व नमूद केलेल्या इच्छुक खरेदीदाराने केलेल्या प्रस्ताव रक्कमेश्वा जास्त बोली न मिळाल्यास, गहाण ठेवलेली मालमता उक्त इच्छुक खरेदीदाराम सिक्युरिटी इंट्रेस्ट (एफ्कोसॅम्ट) रूल्स २००२, नियम च्या नियम ८(८) सहस्रवाचात नियम (१) दुसार विकल्प वार्डल. निर्देश्वण, विक्रीच्या अटी आणि शर्ती किंवा बोली सादर कृष्ण्याच्या संद्रमातील पुढील कुठल्याही स्पष्टिकरणासाठी कृपया १९२०८०३०० वर आयसीआयसीआय होम फावनान्य कंपनी लिमिटेड यांना संपर्क करावा.

्रापिकृत अधिकान्यांनी कोणतेही कारण न देता कोणातीही किंवा सर्व बोली फेटाळण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत. विक्रीच्या तपशीलवार अर्थी व शर्तीसाठी कृपपा https://www.iciohitc.com यावर भेटा हा. दिनांक : ऑगस्ट ३०, २०२५ सीआयएन क्रमांक: – बु६५९२२एमएच१९९९पीएलसी१२०१०६

पत्ताः एचडीएफसा बक (पू), मुंबई ४०० ०४२.

पत्ता: एचडीएफसी बँक लि., १ला मजला, आय थिंक टेक्नो कॅम्पस, कांजुरमार्ग

कब्जा सूचना

(नियम ८ (१) कलमाअन्वये - स्थावर मिळकतीकरिता)

निम्नस्वाक्षरीकार हे **एचडीएफसी** बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुर्दीअंतर्गत आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद संबंधित यांस सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत संबंधित सूचनामधील नमूद रकमांची परतफेड ६० दिवसांत

सदर रकमांची परतफेड करण्यास संबंधित कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्ण-करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक ताबा मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदरह रूल्सच्य नियम ८ अन्वये घेतला आहे.

विशेषतः संबंधित कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीश करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **एचडीएफसी बँक लि.** यांस खालील संबंधित नमूद रकमेसह सांपार्श्विक दरावरील व्याजासाठी भाराअधीन राहील तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ चे उप–कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे.

कर्जदाराचे नाव	कर्ज खाते क्र.	तारण मत्तेचे वर्णन	कलम १३(२) सूचनेची तारीख	सूचनेनुसार थकबाकी रक्कम	सांकेतिक कब्जाची तारीख
१. स्वर्गीय श्री. इरफान अली सिसोदिया, श्री. मुख्त्यार अफमद यांचा मुलगा, (मयत असल्याने कायदेशीर वास्सदारांद्वारे प्रस्तावित) (ए) सी. हाफिझेन बेगम, स्वर्गीय इरफान अली सिसोदिया यांची पत्नी, (बी) कु. खुशी सिसोदिया यांची पुलगी, (सी) फातिमा सिसोदिया यांची मुलगी, (सी) फातिमा सिसोदिया यांची मुलगी, (झी) समीरिया यांची मुलगी, (झी) समीरिया यांची मुलगी, (ई) झाकिया सिसोदिया यांची मुलगी, (ई) झाकिया सिसोदिया यांची मुलगी, (ई) झाकिया सिसोदिया यांची मुलगी, (इस्माय इरफान अली सिसोदिया यांची मुलगी, (क्रात असल्याने), स्वर्गीय इरफान अली सिसोदिया यांची मुलगी, (अझात असल्याने), स्वर्गीय इरफान अली सिसोदिया यांची मुलगी, (श्री.) स्वर्गीय इरफान अली सिसोदिया यांची मुलगी, (श्री.) स्वर्गीय इरफान अली सिसोदिया यांची मुलगी, २. श्री. मोह अली सिसोदिया	८३०२९५७ आणि ८३८९३४३७	मुंबई शहर आणि मुंबई उपनगर, साईबाबा नगर, एस. व्ही. रोड, बोरीवत्ती (१), मुंबई - ४०००६६ च्या गाव कांदिवत्ती, बोरीवत्ती नेंदणीकृत उप-जिल्हा आणि जिल्ह्यामध्ये स्थित, वसतेत्व्या आणि असतेत्व्या सल्हें क्र. १०८(पी), १०९(पी) आणि ११२(पी) धारक प्लाटे क्र. ३ धारक जिमीचे ते सर्व भाग आणि विभाग, एस्बी गिजय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड अशा ज्ञात इमारतीमधील इमारत क्र. ६वी, ४थ्या मजत्यावरील प्लॉट क्र. ४०७, मोज, ४३० ची. फू. (बिल्ट अप). (क्री. मोहम्मद अली सिसोदिया, श्री. छोट, जी सिसोदिया यांचा मुल्तामा यांच्याद्वारो मालकी). सीमाबद्धतेप्रमाणे उत्तर: इमारत क्र. ५६ी साई बाबा मंदिर रोड), दिक्षणः गार्डन क्षेत्र (दिद्वी अपार्टमेंट), पृष्टिं आरक्षण क्षेत्र (विना भवन अपार्टमेंट), पृष्टिंगः अरक्षण क्षेत्र (विना भवन अपार्टमेंट), पृष्टिंगः । अरक्षण क्षेत्र (विना भवन अपार्टमेंट), पृष्टिंगः । अरक्षण क्षेत्र (विना भवन अपार्टमेंट), पृष्टिंगः । अरक्षण क्षेत्र (विना भवन अपार्टमेंट), पृष्टिंगः अरक्षण क्षेत्र (विना भवन अपार्टमेंट), युवं अरक्षण क्षेत्र (विना भवन अपार्टमेंट), युवं अरक्षण क्षेत्र विचार्यसाण्ल).	१७/१०/२०२४	१५/१०/२०२४ रोजीसप्रमाणे ह. ३६,७४,३३२/-	२८/०८/२०२५

प्राधिकृत अधिकारी, एचडीएफसी बँक लि



दिनांक: २८/०८/२०२५

उपलब्ध होतील

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

ई-निविदा सूचना क्र./२५/२०२५

खालील कामांसाठी म.औ.वि. महामंडळ नोंदणीकृत ठेकेदारांकडून मोहोरबंद ई-निविदा मागवित आहे. सदर ई-निविदा (www.mahatenders.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

अ. क्र.	कामाचे नाव	अंदाजित रक्कम रुपये	कोरी ई-निविदा संकेतस्थळाव उपलब्ध होण्याचा कालावधी	
			पासून	पर्यंत
अ)	का. अ., मऔविम, प्रकल्प, विभाग, पुणे			
8	चाकण औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. १ व २ मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करणे. (उत्तर अर्हता प्रपत्रे (www.mahaten- ders.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध होतील)	१,३७,१९,९२,७७२/-	०४/०९/२०२५	२४/१०/२०२५
ৰ)	का. अ., मऔविम, स्थापत्य विभाग, पुणे			
8	तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. १ तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. १ मधील अशुध्द पाणी उर्ध्व जलवाहिनीच्या सेवा रस्त्याचे (मंगरुळ रस्ता) आणि जॅकवेल रस्त्याचे रुंदीकरण करणे. (उत्तर अर्हता प्रपत्रे (www.mahaten- ders.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध होतील)	९,७०,४०,८३८/-	08/08/2024	२९/०९/२०२५
3	तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. २ तळेगाव औद्योगिक क्षेत्र टप्पा क्र. १ आणि टप्पा क्र. २ यांना जोडणारा मुख्य रस्ता तयार करणे. (उत्तर अर्हता प्रपत्रे (www.mahaten- ders.gov.in) या संकेतस्थळावर	३१,२०,३५,८८८/-	०४/०९/२०२५	२९/०९/२०२५

परि. क्र. १२

(नियम -१५(१)(डी)पहा) कर्ज वसुली न्यायाधिकरण मुंबई (डीआरटी १) २ रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई ४००००५ (५ वा मजला, सिंदीया हाऊस, बॅलार्ड, मुंबई- ४०० ००१) खटला क्र.: एमए/२४/२०२५ बँक ऑफ बडोदा (देना बँक) विरुद्ध

एस. के. मॉल

(१) एसके मॉल-राहणार येथे ३ रणवाल पार्क व्ही.एन. पूर्वा मार्ग, चेंबुर, मुंबई ४०००७१ महाराष्ट्र (२) व्हीपी मॉल-

, राहणार येथे ३ रणवाल पार्क व्ही.एन पूर्वा मार्ग, चेंबुर, मुंबई-४०००७१ महाराष्ट्र राहणार येथे रणवाल पार्क व्ही.एन. पूर्वा मार्ग, चेंबुर, मुंबई-४०००७१ महाराष्ट्र

सचना

ज्याअर्थी, न्यायाधिकरणात सदर अर्ज दाखल केला. ज्याची प्रत यासह जोडलेली आहे. सदर विचारलेले अनतोष का मंजर करू नयेत. याची कारणे दाखविण्यासाठी तम्हाला सचना देण्यात आली. सूचना घ्यावी की, सदर अर्ज १०/११/२०२५ रोजी दु. १२.१५ वा. किंवा यायाधिकरणाच्या सोयीनुसार त्यानंतर लगेचच सुनावणीसाठी घेण्यात येईल

्तम्हाला व्यक्तीशः किंवा यथायोग्य माहिती असलेल्या प्लिडर्स/विकलांमार्फ हजर राहण्याचे निर्देश देण्यात येत आहेत आणि तमचा प्रतिसाद काही असल्यास नोंद करणे.

. सुचना घ्यावी की, येथे वरील नमुद दिवशी तुम्ही हजर राहण्यास कसुरवार ठरल्यास, तुमच्य अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्णय केला जाईल.

सदर १२/०८/२०२५ रोजी माझ्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने दिले.

समन्स जारी करण्यासाठी अधिकारप्राप्त अधिकाऱ्याची स्वाक्षरी

मुंबई डी.आर.टी.।

मुंबई

टीप:- जे लागू नसेल ते काढून टाका

ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेड

कॉर्पोरेट व नोंदणीकत कार्यालय: ५०१. ए. बी. सी. ई फॉर्च्यन २०००. ब्लॉक-जी, बांद्रा कर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व, मुंबई - ४०००५१. दरध्वनी : +९१-२२-६१९७-९६०० ई-मेल : cs@transraillighting.com

संकेतस्थळ : www.transrail.in (**सीआयएन** : एल३१५०६एमएच२००८पीएलसी१७९०१२) सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीच्या सदस्यांची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ''एजीएम'') मंगळवार, २३ सप्टेंबर, २०२५ रोजी दु. ३.०० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'') द्वारे

आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये एजीएम बोलविणारा नोटीसमध्ये नमूद केलेला कामकाज पार पाडला जाईल. ही सभा कंपनी व्यवहार मंत्रालय व भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (सेबी) यांनी वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकांनुसार तसेच सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या तरतुदीनुसार आयोजित केली जात आहे. कंपनीने एजीएमची नोटीस तसेच आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीच्या वार्षिक अहवाल मिळवण्यासाठी लिंक २९ ऑगस्ट, २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ई-मेलद्वारे) पाठविला

आहे, अशा सदस्यांना ज्यांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स ("डीपी"), कंपनी व एमयएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. (कंपनीचे रजिस्टार व शेअर टान्सफर एजंट -अहवाल मिळवण्यासाठी लिंक ''आरटीए'') यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ते डीपी, कंपनी, आरटीएकडे नोंदणीकृत नाहीत, त्यांनाही नोटीस व वार्षिक अहवालाचा वेबलिंक असलेले पत्र पाठविण्यात आले आहे. वार्षिक अहवाल व एजीएमची नोटीस ज्यामध्ये ई-मतदानाविषयी सूचना समाविष्ट आहेत, कंपनीच्या संकेतस्थळावर www.transrail.in, बीएसई लिमिटेड (www.bseindia.com), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) यांच्या ई-व्होटिंग संकेतस्थळावर www.evotingindia.com येथे उपलब्ध आहेत.

कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम १०८ तसेच कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २० व सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सचा नियम ४४ यानुसार, कंपनीने सदस्यांना सीडीएसएलच्या एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदान तसेच एजीएमदरम्यान ई-व्होटिंग प्रणालीद्वारे एजीएम मध्ये पार पाडण्यासाठी सर्व व्यवहाराच्या संदर्भात मतदान करण्याची सविधा उपलब्ध करून दिली आहे. सीडीएसएल च्या ई-मतदान प्रणाली वापरुन एजीएममध्ये विचारार्थ मांडल्या जाणाऱ्या सर्व विषयांवर मतदान करण्याची प्रक्रिया एजीएम नोटीसमध्ये सविस्तर दिलेली आहे.

रिमोट ई-मतदान कालावधी शुक्रवार, १९ सप्टेंबर, २०२५ रोजी स. ९.०० वा. (भाप्रवे) पासून सुरू होऊन सोमवार, २२ सप्टेंबर, २०२५ रोजी संध्या. ५.०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधीत कंपनीचे सदस्य, ज्यांच्या नावावर कंपनीचे समभाग (भौतिक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात) मंगळवार. १६ सप्टेंबर. २०२५ (''कट ऑफ तारीख'') रोजी नोंदलेले असतील, ते नोटीसमध्ये नमूद केलेल्या विषयांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. रिमोट ई-मतदान मॉड्यूल त्यानंतर निष्क्रिय केले जाईल. एखाद्या सदस्याने ठरावावर मतदान केल्यानंतर सदस्याला त्यामध्ये बदल करता येणार नाही. सदस्यांचे मतदानाचे हक त्यांच्या कंपनीच्या भरणा झालेली समभाग भांडवलमधील हिस्स्याच्या प्रमाणात असतील. मंगळवार. १६ सप्टेंबर, २०२५ रोजीच्या कट-ऑफ तारखेनुसार. ज्या व्यक्तींनी नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे समभाग विकत घेतले आणि कट-ऑफ तारखेनुसार समभाग धारक बनले, त्यांना एजीएमची नोटीस दिलेल्या सूचनांनुसार मतदान करण्याचा व एजीएममध्ये सहभागी होण्याचा अधिकार राहील

ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदान केले आहे, ते व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएमला उपस्थित राह् शकतात; मात्र त्यांना एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याचा अधिकार मिळणार नाही. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला उपस्थित असतील आणि ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत नोंदविलेले नसेल. त्यांना एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा मिळेल.

थ्री. मितेश शाह, भागीदार (सदस्य क्र. एफ१००७०), मै. मितेश शाह ॲण्ड कं. (कंपनी सेक्रेटरीज) यांची एजीएमपूर्वी व एजीएमदरम्यान रिमोट ई-मतदान प्रक्रियेचे परीक्षण करण्यासाठी स्क्रुटिनायझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यायोगे प्रक्रिया न्याय्य व पारदर्शक राहील

कायमस्वरूपी ई-मेल पत्त्याची नोंदणी करण्यासाठी डिमॅट स्वरुपात धारण केलेल्या शेअर्सच्या संदर्भात सदस्यांनी त्यांच्या संबंधित डीपीकडे ई-मेल पत्ता नोंदवावा. नोंदणी प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष स्वरुपात समभाग धारण करणाऱ्या सदस्यांनी स्वरूपातील कृपया https://web.in.mpms.mufg.com/KYC-downloads.html या संकेतस्थळाला भेट द्यावी. कठल्याही शंकेसाठी, सदस्यांनी आरटीए कडे ई-मेलद्वारे संपर्क साधावा rnt.heldesk@in.mpms.mufg.com.

ई-मतदान सुविधा व एजीएममध्ये व्हीसीमार्फत सहभागासंबंधी सर्व तक्रारी श्री. राकेश दलवी, व्यवस्थापक (सीडीएसएल) सेंट्रल झिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग. २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरएक्स, मफतलाल मिल कंपाऊंड्स, एन. एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ येथे पाठवू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करू शकतात, किंवा टोल फ्री क्रमांक : १८०० २१ ०९९११ वर संपर्क साधू शकतात.

मंडळाच्या आदेशानुसार ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेड करिता ठिकाण: मुंबई मोनिका गांधी कंपनी सेक्रेटरी आणि अनुपालन अधिकारी दिनांक: २९ ऑगस्ट, २०२५

केनरा बैंक Canara Bank 📣

सिंडिकेट Syndicate एआरएम शाखा मुंबई

कॅनरा बँक बिल्डिंग, ४था मजला, आदी मर्झबान पथ, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - ४०० ००१, **ईमेल:** cb2360@canarabank.com, दूर : ०२२-२२०६५४२५/३०, वेबः www.canarabank.com दूर : ०२२-२२०६५४२५/३०, वेबः www.canarabank.com

विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदींन्वये स्थावर मिळकर्तींच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना **सर्वसामान्य जनता** आणि विशेषत: कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील वर्णिलेल्या स्थावर मिळकती या तार धनकोंकडे गहाण/प्रभारीत आहेत, खालील नमूद मिळकतीचा **कब्जा** कॅनरा बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे त्या खालील नमू वसुलीकरिता नमूद तक्त्यात ''जे आहे जेथे आहे'' ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काही आहेत तेथे आहे'' तत्त्वाने विकण्यात येणार आहेत. इसा अनामत रक्कम थेट मे. पीएसबी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड **(बँकनेट)** च्या ई वॉलेट मध्ये जमा द्वारे किंवा त्यामध्ये ई-चलान जनरेट द्वारे आरटीजीएस/एनईएफटी मार्फत जमा करावी. इअर आणि इतर दस्तावेज सेवा पुरविठादारांना **नमूद तक्त्यात** रोजी किंवा पूर्वी पर्यंत सादर करावेत. सद मिळकतीचे निरीक्षण प्राधिकत अधिकाऱ्यांसह आगाऊ नियक्तीसह करता येईल

ई-लिलावाची तारीख आणि वेळ :- ०४.१०.२०२५ (स. ११.०० ते दु. १२.०० (दुपार))

०३.१०.२०२५ राजा	३.१०.१०१५ राजा किंवा त्यापूर्वा साथ. ५ पथत सर्वा प्रदात्याकड सादर करावयाच्या इएमडा आणि इतर कागदपत्राचा माहिता.					
कर्जदार, हमीदार,	थकबाकी रोजीसप्रमाणे	तारण/णांचा तपशील	राखीव किंमत			
गहाणदारांचे नाव		क्षेत्र चौ. फू.	इसारा अनामत रक्कम			
		(कब्जाचा प्रकार)	(ईएमडी)			
एमएस. वोरा इस्पात	३१.०७.२०२५ रोजी	कमर्शियल गोडाऊन गाळा धारक गाळा क्र. २०, तळ	₹.			
एमएस. हिरल्	रु. २,५३,७०,१२९.७५	मजला,ग्रामपंचायत् घर् क्र. २४७/२० सर्वे क्र ३४,	२४,५०,०००/-			
इस्पात प्रायव्हेट	(रुपये दोन कोटी त्रेपन्न लाख	हिस्सा क्र. ४ गावडेपोडे, तलाठी साज-पूर्णा, भिवंडी,	₹.			
लिमिटेड	सत्तर हजार एकशे एकोणतीस	१०७० चौरस फूट बांधले वर क्षेत्र. एमएस. हिरल				
(कॉर्पोरेट हमीदार	आणि पंच्याहत्तर पैसे फक्त)	इस्पातच्या नावाने सेर्साई आयडी : ४०००६६१६८१६५	२,४५,०००/-			
आणि	अधिक ०१.०८.२०२५	कमर्शियल गोडाऊन गाळा धारक गाळा क्र. २१, तळ	₹.			
गहाणदार)	पासूनचे व्याज आणि खर्च	मजला,ग्रामपंचायत घर क्र. २४७/२० सर्वे क्र ३४,	३८,००,०००/-			
श्री. भाविन व्ही. वोरा		हिस्सा क्र. ४ गावडेपोडे, तलाठी साज-पूर्णा, भिवंडी,	₹.			
		१६५० चौरस फूट बांधले वर क्षेत्र. एमएस. हिरल	₹,८०,०००/-			
		इस्पातच्या नावाने सेर्साई आयडी : ४०००६६१६८१३९	,,,,,,,,,,			

विक्रीच्या तपशिलवार अटी आणि शर्ती करिता कृपया कॅनरा बँकेची वेबसाईट (www.canarabank.com) मध्ये दिलेल्या लिंक ''ई-लिलाव'' चा संदर घ्यावा किंवा कोणत्याही कामकाजाचे दिवशी कार्यालयीन वेळेत **श्री. सुदर्शन जोशी, मुख्य व्यवस्थापक, कॅनरा बँक, एआरएम शाखा, मुंब** (मोबा. क्र. ८६५५९४८०५४) किंवा सौ. रिंकीता सोदानी, अधिकारी (मोबा. क्र. ९४९३६४१७०९) यांना कोणत्याही कामाच्या दिवा कार्यालयीन वेळेत संपर्क करू शकता. सेवा पुरवठादार, Baanknet (मे. पीएसबी अलायन्स प्रा. लि.) (संपर्क क्र. ७०४६६१२३४५ ६३५४९१०१७२/ ८२९१२२०२२०/ ९८९२२१९८४८/८१६०२०५०५१, ईमेलः support. BAANKNET@psballiance.com.

support.ebkray@procure247.com) येथे संपर्क साधावा दिनांक : २९.०८.२०२५ ठिकाण : मुंबई कॅनरा बँक, एआरएम - शाखा

जाहीर नोटीस

ामाम जनतेस कळविण्यांत येते की, गांव मौर भुईगांव बुद्रुक, तालुका वसई, जिल्हा पालघ पेथिल भूमापन क्रमांक व उपविभाग १३४/८/ क्षेत्र हे.आर.चौ.मि. १.८५.०० ही जमिन त्यावरील वसई विरार शहर महानगरपालिव हद्दीतील घर १) श्रीमती नम्रता जयेश मेहतालीय २) श्रीमती तन्वी जयेश मेहतालीया, ३) ममत जयकिसन पाटील; यांच्या मालकीकब्जाची आहं सदर जमिन व त्यावरील घर हि मिळकत आम अशिल त्यांचेकडून कायमची व निर्विवादप विकत घेत आहेत. त्यामुळे सदर मिळकतीच मालकीकब्जा हक्काबाबत किंवा कुळ, कब्जा वारस हक्क. पोटगी. गहाण. दान इत्यादी अथ अन्य कोणत्याहीप्रकारचा हक्क हितसंबंध कोणाचाही असल्यास अथवा सदर मिळक कोणत्याही कारणासाठी राखीव असल्यास त्यां ऱ्याबाबत निम्नस्वाक्षरीकारांच्या ''देवदर्शन गिरीज चर्चच्या बाजूला, बिलभाटवाडी, गिरीज वसई (प), तालुका वसई, जिल्हा पालघ पिनकोड ४०१२०१ येथील कार्यालयात । नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ (पंधर दिवसात लेखीपुराव्यासह कळवावा. अन्यथा तर इक्क हितसंबंध कोणाचाही नाही वा असल्या त्यांनी तो हक्क सोड्न दिला आहे असे मानून आमचे अशिल सदर मिळकत खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. यानंतर सदर मिळकतीबाब कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध अधिकार आमचे अशिल ग्राह्य धरणार नाहीत तसेच कोणत्याही प्रकारच्या नुकसान भरपाई॰ आमचे अशिल पात्र राहणार नाहीत ठेकाण : वसई श्री. एम. डी. डाबरे दिनांक : ३०/०८/२०२५ वकील

बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्ट, बोरीवली विभाग दिंडोशी, मुंबई येथे कॉमर्शियल समरी सट क्र. २४९/२०२४ (कोड ऑफ सिव्हिल प्रोसीजर, १९०८ च्या ऑर्डर ३७ अंतर्गत)

आयसीआयसीआय बँक लिमिटेड. कंपनीज ॲक्ट, १९५६ अंतर्गत स्थापन व बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट, १९४९ अंतर्गत बँक म्हणून परवाना प्राप्त बँकिंग कंपनी,

नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, ओल्ड पाडा रोड, वडोदरा ३९०००७.

गुजरात.कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीआय बँक टॉवर्स, ४ था मजला, साऊथ टॉवर, वांदे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५१. पॉवर ऑफ ॲटर्नी होल्डर सौ. स्वरा हिर्लेकर, रोहित व्ही. प्रभू यांची कन्या, डेट सर्व्हिस मॅनेजर, वय ३४ वर्षे. प्रवीण नागप्पा लक्ष्मण कुमार, वय ४७ वर्षे

भारतीय रहिवासी. व्यवसाय : सेवा. राहणार : कनोसा बी ७०३, हिरानंदानी इस्टेट जी. बी. रोडसमोर, ठाणे ४००६०७. कायमचा पत्ता : गुंटका एसएल, एम२ एई/०२, ०१-गुंटका, गुंटकल, आंध्रप्रदेश

५१५८०१. कार्यालयाचा पत्ता : व्होडाफोन इंडिया लिमिटेड, पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क, गणपत राव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०००१३

ई-मेल : praveenckk@rediffmail.com मोबाईल : ९८१९८१८५५०

प्रवीण नागप्पा लक्ष्मण कुमार, कनोसा बी ७०३, हिरानंदानी इस्टेट ऑफ, जी. बी. रोड, ठाणे ४००६०७. कायमचा पत्ता : गुंटका एसएल, एम२, एई/०२, ०१-गुंटका, गुंटकल, आंध्रप्रदेश ५१५८०१.

कार्यालयाचा पत्ता : व्होडाफोन इंडिया लिमिटेड, पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क, गणपत राव कदम मार्ग लोअर परळ. मंबई ४०००१३.

जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात येते की, वरील नावाचा प्रतिवादी हा मा. न्यायाधीश एस. एस तोडकर यांच्या अध्यक्षतेखालील कोठडी क्र. मध्ये, दिनांक १२ नोव्हेंबर, २०२५ रोजी सकाली ११.०० वाजना मा न्यायालयासमी खालीलप्रमाणे प्रस्तत करेल. दिलासा मिळविण्यासाठी : फिर्यादीची प्रार्थना :

 घोषित करण्यात यावे की. दिनांक २८/०३/२०२२ रोजी प्रतिवादीकडून फिर्यादीकडे देय असलेली एकूण रक्कम र ६,४४,१६३/- (रुपये सहा लाख चळ्नेचाळीस हजार एकशे त्रेसष्ट फक्त) आहे, ज्याचे तपशील दाव्याच्या परिशिष्टात नमूद आहेत, तसेच दाखल केल्यापासून प्रत्यक्ष भरणा/वसुलीपर्यंत करारातील व्याजदराने वार्षिक २४% प्रमाणे व्याज देणे अपेक्षित आहे. ब. प्रतिवादीविरुद्ध फर्मान जारी करण्यात यावे

प्रतिवादीने फिर्यादीस ८/०३/२०२२ राजा दय असलला एकू। रकम रु. ६,४४,१६३/- (रुपये सहा लाख चळोचाळीस हजार एकशे त्रेसष्ट फक्त) अदा करावी. ज्याचे तपशील दाव्याच्या परिशिष्टात नमूद आहेत, तसेच दाखल केल्यापासून प्रत्यक्ष भरणा/वसलीपर्यंत करारातील व्याजदराने वार्षिक २४% प्रमाणे व्याज देणे अपेक्षित आहे क. या खटल्याचा खर्च मंजूर करण्यात यावा. ड. या खटल्याच्या स्वरूप व परिस्थितीनुसार मा. न्यायालयास योग्य व आवश्यक वाटणारा इतर दिलासा देण्यात यावा.

दिनांक : १४ ऑगस्ट, २०२५ करिता. रजिस्टार

सिटी सिव्हिल कोर्ट दिंडोशी येथे

प्राधिकृत अधिकारी

मुंबई

द्धिः २९-८-२०२५

सौ. सविता एन. मळकामपटे वकील, फिर्यादीसाठी

कार्यालय : ए-००१, ग्राऊंड फ्लोअर, सरय सीएचएस लिमिटेड, इमारत क्र. ९, सुचीधाम, बँक ऑफ इंडिया बिलिंडग मागे. दिंडोशी कोर्ट जवळ, फिल्मसिटी रोड, मालाड (पूर्व) मुंबई ४०००९७.

Public Notice

I am investigating the title of the agricultural lands mentioned in the Schedule hereinbelow situated at Revenue Village Rohinjan, Taluka Panvel, District Raigad, within jurisdiction of Sub Registrar of Assurance, Panvel, within limits of Panvel Municipal Corporation more particularly described in the SCHEDULE.

Any Person authority, institution having claim, demand, right, benefit or interest in respect of or against the hereinbelow mentioned plots, structures and or any portion thereof including in any built-up areas constructed and or to be constructed thereon, buildings, units, by way of sale, transfer, assignment, exchange, right, interest, share lease, sub lease, license, lien, mortgage, charge, encumbrance, occupation, covenant, trust, easement, gift, inheritance, bequest, maintenance, possession, development right, right of way, reservation, agreement, lis-pendens, family arrangement/ settlement, decree or order of any court of law, partnership or otherwise of whatsoever nature are hereby requested to give notice thereof in writing supporting documents to Adv. Pandurang S. Deshmukh having Office at Shreeji Apt., Shop No.1, Ground Floor, Mharal, Post Varap, Tal. Kalyan, District Thane 421 103, within 15 days from the date of publication hereof, failing which the claim and or objection, if any, of such person or persons will be considered to have been waived released, relinquished and or abandoned.

SCHEDULE							
Village Rohinjan, Taluka Panvel, District Raigad							
Sr. No. Survey Number Hissa Number Area (H-R-P) Assessment							
1.	34	2	0-51-90	6-25			
2.	34	D	0-10-00	1-25			
3.	34	F	0-10-00	1-25			
Dated : 30/08/2025 Adv. Pandurang Deshmukh							

जाहीर सूचना

पुणे, महाराष्ट्र, भारत येथील स्थावर मिळकतीचा ई-लिलाव आज का आनंद पेपर्स लिमिटेड

(इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी कोड, २०१६ च्या तरतृदींच्या अंतर्गत समापनातील)

खालील मालमत्ता "जे आहे जेथे आहे या तत्त्वाने इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बँकरप्टसी कोड, २०१६ च्या तरतुर्दीच्या अंतर्गत राष्ट्रीय कंपनी विंधी न्यायाधिकरण, मुंबई द्वारे नियुक्त आज का आनंद पेपर्स लिमिटेड-समापनातील च्या निम्नस्वाक्षरीकार परिसमापकांच्या निर्देशानुसार विकण्यात येणार आहे.

	(,,,,	1 -11 (11 1 - 1)
मालमत्ता तपशील	राखीव किंमत*	इसारा अनामत रक्कम
सिटीलाइन एक्सप्रेस वेब ऑफसेट प्रिंटिंग मशिनरी, सीटीपी सिस्टम, फोर्क लिफ्ट, हॅंड पॅलेट टुक, इंक पॅपिंग, जनरेटिंग स्ट्रेपिंग मशीन इत्यादींसह प्लीट आणि मशिनरी. प्लॉट क्रमांक ए/२२/५, चाकण औद्योगिक क्षेत्र, फेज-आयएल, खालुंब्रे, ता. खेड. जिल्हा. पुणे - ४१०५०१.	., ., , .	39,38,८००/-
10	2. 0	

* कर, लेव्हिस, प्रभार, शुल्क, हस्तांतर शुल्क, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, प्रिमियम इ, वगळुन. हमी आणि शतीपूर्तीसाठी कोणतेही अभिवेदन करण्यात येत नाही

ई-लिलावासाठी महत्वांच्या तारखांचे नियोजन पात्रता दस्तावेज सादर करण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर २०२५ तपासणी आणि योग्य ती तपासणी करण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर २०२५ इसारा अनामत रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर २०२५ र्ड-लिलावाची तारीख २२ सप्टेंबर २०२५ सर्वोच्च पात्र बोलीदार घोषित करण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर २०२५ यशस्वी पात्र बोलीदार घोषित करण्याची अंतिम तारीख २६ सप्टेंबर २०२५

ई-लिलाव निश्चिती पत्रानंतर ९० (नव्वद) दिवसांच्या आत विक्रीच्या मोबदल्याचे प्रदान केले पाहिजे तथापि, ३० (तीस) दिवसानंतर परंतु ९० (नव्वद) दिवसांपूर्वीचे कोणते ही प्रदान दरसाल १२% (बारा टक्के) दराने व्याज आकर्षित करेलॅं ई-'लिलाव निश्चितों पत्रानंतर ९० (नव्वद) दिवसांच्या आत पर्ण विक्री मोबदला प्राप्त न झाल्यास विक्री आपोआप रह होईल.

नादारी आणि दिवाळरवोरी संहिता. २०१६ च्या कलम २९४ अन्वये बोलीदाराला कोणत्याही अपात्रतेचा त्रास होत नाही आणि कोणत्याही टप्प्यावर दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता 2016 च्या कलम 29A अंतर्गत बोलीदार अपात्र असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करतील, तर बयाणा रक्कम जमा केली जाईल. ई-लिलाव पीएसबी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड (पीएसबीए) च्या प्लॅटफॉर्मवर केला जाईल

ई-लिलावाच्या तपशीलवार अटी ुआणि शर्तीसाठी कृपया https://ibbi.baanknet.com/ eauction-ibbi/home ला भेट द्या. तुम्ही फोन क्रमांक: 91 8291220220 किंवा पीएसबीएच्या support.ebkray@psballiance.com या ईमेल आयडीवर समर्पित मदत केंद्राशी

> जितेंदर कुमार जैन आज का आनंद पेपर्स लिमिटेड चे परिसमापक नो.क्र. आयबीबीआय/ आयपीए-००२/ आयपी-एन०००३३/२०१६-१७/१००७० पत्ता: लेव्हल ११, प्लॅटिना, सी-५९, जी ब्लॉक, बीकेसी, वांद्रे (पुर्व) ई/ jit1.jain@gmail.com/akapl.liq@gmail.com



ओरिएंट सेराटेक लिमिटेड

कंपनीचा ओळख क :: L24299MH1971PLC366531 नोंदणीकृत कार्यालयः लॉरेन्स ॲण्ड मायो हाऊस, ३रा मजता, २७६ डि.एन.रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. दुरध्वनी कः +९१-२२६६२२१७०० फॅक्सः +९१-२२२२०७४४५२ इ-मेल पद्ता: investor@oalmail.co.in संकेतस्थळ: www.orientceratech.com

५४वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-मददान, रेकॉर्ड तारीख व भाग हस्तांतरण बुक बंदची सूचना

याद्वारे सचना देण्यात येत आहे की -

ओरिसंट सेराटेक लिमिटेडच्या (कंपनी) सभासदाची ५४**वी वार्षिक सर्वसाधारण सभा** (धर्मीधम्) मंगळवार, दि. २३ सर्प्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता (भाषते) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) / इतर दुकशाव्य माध्यम (ओधव्हिधम) द्वारे, कंपनी कायदा २०१३ च्या लागू नियमानुसार सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवङ्यक सूची) नियम २०१५ व एमसीए चे सर्वसाधारण परिपत्रक क. ०९/२०२४ २०२× थाणि भारतीय प्रतिभती थाणि विक्रिया बोर्ड परिपत्रक दि. ३ ऑक्टोबर, २०२४ (एकत्रितरित्या परिपत्रके) यानसार एजीएमची सूचना दि. ७ ऑगस्ट, २०२५ मध्ये नमुद केलेले कामकाज हाताळण्याकरीता आँयोजित करण्यात येणार आहे •

सदर परिपत्रकांची पूर्तता करण्यासाठी कंपनीच्या ५४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती ज्या संभासदांचे इ-मेल पत्ते डिपॉझिटरी / रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट यांच्याकडे २२ ऑगस्ट, २०२५ पर्यत नोंदवितेले आहेत अशा सर्व सभासदांन २९ ऑगस्ट, २०२५ रोजी पाठविण्यात आलेल्या आहेत । तसेच ज्या भागधारकांनी त्यांचे ईमेलपत्ते नींदनीकृत केलेले नाहीत त्यांना वार्षिक सभेची सूचना असलेली वार्षिक अहवात पाहण्यासाठी एक वेबलिक पदान करणारे पत्र देखील पाठवण्यात आले आहे. सदर सचना व वार्षिक अहवाल कंपनीच्या www.orientceratech.com, या संकेतस्थळावर तसेच स्टॉक एक्सेंजेसच्या <u>www.bseindia.com</u> www.nseindia.com या संकेतस्थळांवर तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेडच्या <u>www.evotingindia.com</u> या संकेतस्थळांवर देखिल उपलब्ध आहे •

 ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ते व बँक खात्याचा तपशिल अदयापही नोंदविलेले अदयावत केलेले नाहीत अशा सभासदांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या प्रक्रियेनुसार नींदवावेत .

भाग हरुतांवरण बुक बंदर कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ जो कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्यानियम १० (१) सह वाचला जाईल त्यानुसार सदस्यांचे नोंदबुक आणि कंपनीचे माग हस्तांतरण बुक बुधवार, १७ सप्टेंबर, २०२५ पासून मंगळवार २३ सप्टेंबर, २०२५ पर्यंत (दोन्ही दिवस अंतर्भत) एजीएम करीता बंद राहील •

ई-मतदानः कंपनी कायदाचे कलम १०८ आणि कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चा सहवाचन नियम २० व सेबी (कर्तव्ये आणि प्रकटीकरण आवःयक सुची) नियम २०१५च्या नियम ४४ नुसार सदस्यांना वाषिक सर्वसाधारण समेच्या सूचने मध्ये नमूद केलेल्या ठरावांवर इलेक्ट्रॉनीक माध्यमातून मतदान करण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेर (इंडिया) लिमिटेड ("सिडिएसएल") द्वारे सविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे • रिमोट ई-मतदान व ई-मतदानची तपशीलवार प्रकिया एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केलेली आहे •

रिमोट ई-मतदानाचा कालावधी गुरूवार, १८ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजत पारंभ होऊन सोमवार. २२ सप्टेंबर. २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता समाप्त होईल त्यानंतर सिङ्गिसत कडून रिमोट ई-मतदानाचे मॉडयुत बंद केले जाईत मामधारकांच मतदानाचा हक्क हे केंपनीच्या भाग भांडवलामध्ये असलेल्या त्यांच्या मंगळवार १६ सप्टेंबर, २०२५ या कट-ऑफ तारखेपर्यंत असलेल्या समभागाच्या प्रमाणात राहील •

. सभासदांना एजीएमच्या कालावधीत ई-मतदानाची सुविधा प्राप्त करून दिली जाईल : ज्या सभासदांनी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केलेले नसेल ते एजीएमच्या ई-मतदानाच्या माध्यमातन मतदान करू अकतात ज्या सभासदांनी एजीएमच्या पूर्वी रिमोट ई-मतदानाहारे त्यांचे मत नींदविलेले असेल ते

सुद्धा एजीएमला उपस्थित राहूँ शकतात परंतू ते पुन्हा मतदान करू शकणार नाहीत एजीएम मध्ये जर लाभांश घोषित झाला तर तो मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५ (रेकॉर्ड तारीख) ह्या तारखेच्या कार्यालयीन वेळ संपे पर्यंत ज्या सभासदांचे नाव कंपनीच्या सभासदांच्या नोंदबुक मध्ये असेल अशा सभासदांना २३ सप्टेंबर, २०२५ नंतर प्रदान करण्यात येईल .

जर एखादया व्यक्तीने एजीएमची सूचना पाठवित्या तारखेनंतर कंपनीचे समभाग घेतले असतील आणि मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५ या कट-ऑफ तारखेपर्यंत ती कंपनीची मागधारक झालेली असेल तर ती <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> या ई-मेल पद्वयावर विनंती पाठवून लॉगिनचा तपशील प्राप्त करून घेऊ शकते :

 $0 \cdot$ ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदवहीत/डिपॉंझिटरीद्वारे तयार केलेल्य लाभधारकांच्या नोंदवहीत कट-ऑफ तारखेपर्यंत असेल तिच व्यक्ती फक्त रिमोर ई-मतदानाची व एजीमच्या कालावधीत ई-मतदानाची सुविधा वापरू शकते :

ः जर सदस्यांना ई-मतदानासंबंधी काही शंका किंवा प्रश्न असल्यास ते सिडिएसलच्य www.evotingindia.com या संकेतस्थळावर मदतकेंद्रामध्ये उपलब्ध असलेल्य वारंवार विचारत्या जाणाऱ्या प्रञ्नांचा ('एफएक्युज') आणि ई-मतदान नियम पुस्तिकेचा संदर्भ घेऊ शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com या ई-मेल पदत्यावन

२ . कंपनीने एजीएममधील ई-मतदान प्रक्रियेची व रिमोट ई-मतदानाची प्रक्रियेची योग्य आणि पारदर्शकरित्या छाननी होण्यासाठी व्यावसायिक कंपनी सचिव श्रीमती दिप्ती गोहित यांची तपासनिक म्हणून नेमणूक केली आहे.

३ • सभासदांना ई-मतदानासंबंधीत जर काही तकारी असतील तर ते श्री • राकेश दळवी वरिष्ठ व्यवस्थापक यांच्याशी सिडिएसलच्या सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड, 'ए विंग', २५वा मजला, मॅरेथॉन फ्युच्य्ररेक्स, मफतलाल मिल कंपाउंड एन . एम . जोशी मार्ग , लोअर परेल (पूर्व) , मुंबई - ४०००१३ हया पत्त्यावर संपर्क करू शकतात किंवा helpdesk.evoting@cdslindia.com हया ई-मेल पटत्यावर ई-मेल पाठवू ज़कतात किंवा १८००२१०९९११ हया टोल फी कमांकावर संपर्क करू ज़कतात ओरिएंट सेराटेक लिमिटेड करिता

कंपनी सचीव व कम्प्लायन्स ऑफ़ीसर

सही/ सीमा गर्म